

JFLL/CS/SE/2025-2026/59

Date: January 23, 2026

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai-400051.
NSE Trading Symbol: **JETFREIGHT**

Listing Operations Department,
BSE Limited,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.
BSE Scrip Code: **543420**

ISIN: INE982V01025

Subject: Intimation of Newspaper Publication - Notice of 1st Extra-Ordinary General Meeting ("EGM") for the Financial year 2025-26:

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("**SEBI Listing Regulations**"), please find enclosed the extract of newspaper advertisements published on Friday, January 23, 2026 with respect to the 1st Extra-Ordinary General Meeting of the Company for the Financial Year 2025-26 scheduled to be held on Friday, February 20, 2026 at 11:30 A.M. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in the following newspapers:

1. The Free Press Journal
2. Navshakti

This is for your information and records.

Thanks & Regards,

For **Jet Freight Logistics Limited,**

Anmol Ashvin Patni
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under instructions from our clients, we are investigating title of United Housing Private Limited, having its registered office at Shop No.10, Pittalwala Apartment, Tilak Road Santacruz West, Mumbai 400 054 to the property described in the SCHEDULE hereunder written.

Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any nature whatsoever in the undermentioned Property or any part thereof by way of any Agreement, sale, transfer, mortgage, charge, lien, encumbrance, gift, bequest, release, exchange, easement, right, covenant and condition, tenancy, right of occupancy, assignment, lease, sub lease, leave and license, partnership deed, loans, use, possession, partition, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, attachment, injunction, decree, order, award, lispenders and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manner howsoever and whatsoever are required to make the same known in writing, alongwith certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at 2nd floor, Bhagyodaya Building, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400 023 within fourteen (14) days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without any reference to such claim/s, if any, and the same shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Property bearing Plot Nos. 160(1), 160(2) (subject to lease in favour of New United Housing Co-operative Housing Society Ltd.), Plot No.160(3), 160(4), 160 (5A), 160 (5B) and 160 (5C) all of Town Planning Scheme No. III of Mahim Division and bearing CS No 446 of Mahim Division within the Registration District and Sub-District of Mumbai City together with all buildings, the structures, chawls, bungalows, outhouses and other structures if any thereon and assessed by the Municipality under 17(G) Ward Nos. 4084(1), (2), (3), (4), (5), (6), 4085(1), (2), (3), 4085 (4), 4085 (5), 4085 (6) and Street Nos. 445, 445B, 445E, 446A, 446B, 16, 16A, 16B, 16D, 16E and 20 situated at Mannala Tank Road, Mumbai –400016.

Dated this 22nd day of January, 2026.

FOR M/S. MARKAND GANDHI & CO.

Advocates & Solicitors



Government of India
Ministry of Finance
Department of Revenue



Applications are invited from Government Servants retired from the Central Government/Supreme Court or Tribunals on temporary contract basis for the following posts in the Principal Bench and 31 State Benches of Goods and Services Tax Appellate Tribunal.

S. No.	Name of the Post	No. of Posts	Pay Scale (of 7th CPC Pay Matrix)
1	Joint Registrar	5	Level 12
2	Deputy Registrar	6	Level 11
3	Principal Private Secretary	10	Level 11
4	Assistant registrar	1	Level 10
5	Court Officer	14	Level 08
6	Senior Private Secretary	16	Level 08
7	Private Secretary	23	Level 07
	Total	75*	

*Vacancies are only indicative and may reduce depending upon the appointments made in due course.

General Information :

- Maximum age to apply is 62 years (as on last date of application).
- Engagement will be on contract basis initially for one year, extendable up to five years or attainment of 65 years of age, whichever is earlier, subject to satisfactory performance and organizational requirements. Further, the engagement is purely temporary and may be terminated at any time without assigning any reason. The contract shall also stand terminated immediately enjoining of a regular incumbent appointed through deputation.
- Remuneration will be fixed as per the instructions contained in the Department of Expenditure OM dated 09.12.2020 and other extant Government of India instructions.
- Further details regarding eligibility and other terms and conditions are available on the website of Department of Revenue : <https://gstin.org.in/gstat-sub-staff/> or scan the QR code given in this advertisement.
- Application may be submitted online in the link provided in the above website. The same can be submitted from **15.01.2026**. This is an open vacancy circular until the requisite positions are filled.

CBC 15302/11/0001/2526

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that we are instructed to investigating the ownership rights and all other rights, title and/or entitlement of **Bhanuben Jairam Chauhan, Vijay Jairam Chauhan & Jayesh Jairam Chauhan** the title of the owner namely Shyam Bhavan Building, Elphinstone Road, Parel, Mumbai - 400012. To the property particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said property"). Any entity person including any bank or financial institution having any claim against the title of the aforesaid as regards the said property or any part/s thereof or having any right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said property and/or FSI/TDR of the said property of any part/s thereof by way of sale, exchange/inheritance, bequest, suggestion, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, charge, trust or beneficial right / interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or right of residence, occupation, possession, family agreement, settlement, maintenance, assignment or Decree or Order of any Court of Law, Development rights, Partnership, by any writing and/or arrangement or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with notarized copies of the supporting documentary evidence, at the address mentioned herein below, within fourteen (14) days from the date hereof, failing which, such right, title, interest, benefit, claim, demand, and/or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:
All that piece and parcel of land or ground bearing Cadastral Survey No. 192/74, F/S Ward Corresponding to admeasuring **940.65 Sq.Mtrs.**, or thereabouts situated at Elphinstone Road, Parel, Mumbai - 400012. Mumbai District and bounded as follows:
For M/s. Urjatech
Dated : 23/01/2026 303, Solvation Apartment, N. M. Kale Marg, Dadar West, Mumbai - 400028. Mob.: 9967295683

ASREC (India) Limited

Bldg No. 2, Unit No. 201-202 & 200A-200B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri, Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION – SALE OF IMMOVABLE PROPERTY (Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

WHEREAS,

ASREC (India) Ltd. is a Securitisation and Asset reconstruction company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of Borrowers 1) **M/s. Frutech Agro Industries Pvt Ltd** and 2) **M/s. Khushi Retail** by virtue of Assignment Agreement dated 25.03.2021 executed with original lender Bharat Co-Op. Bank (Mumbai) Ltd. (hereinafter referred to as "Bharat Bank"), whereby ASREC (India) Ltd. acting in its capacity as Trustee of SARFESI-PS 12/2020-21 Trust vide Assignment Agreement dated 25.03.2021 has acquired the financial assets of aforesaid borrower from Bharat Bank with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFESI Act, 2002. The Authorized Officer of Bharat Bank in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 04.09.2020 u/s 13(2) of the said act calling upon 1) M/s. Frutech Agro Industries Pvt Ltd. Mr. Ajay Kumar Govind Prusty & Mrs. Shilpi Ajay Prusty (both acting as Directors and Co-Borrowers) hereinafter referred to as "the Borrowers" for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 70,55,004/- (Rupees Seven Crores Ninety Lacs Fifty Five Thousand Four only) inclusive of Cash Credit Rs.4,08,57,917.85 (Rupees Four Crores Eight Lacs Fifty-Seven Thousand Nine Hundred Seventeen and Paise Eighty Five only), Term Loan-I aggregating to Rs.2,66,93,768.40 (Rupees Two Crore Sixty Six Lacs Ninety Three Thousand Seven Hundred Sixty Eight and Paise Forty only), Term Loan-II aggregating to Rs.1,15,03,318.00 (One Crore Fifteen Lacs Three Thousand Three Hundred Eighty eight only) with further interest thereon in respect of the advances granted by the Bharat Co-Op. Bank (Mumbai) Ltd. to them. The Bharat Bank also issued similar notice to 2) Mr. Ajaykumar Govind Prusty (Prop. Of M/s. Khushi Retail), Mrs. Shilpi Ajay Prusty & Mr. Prashantkumar Govind Prusty (Co-Borrowers/Guarantors) for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 4,01,93,058.00 (Rupees Four Crores One Lakh Ninety Three Thousand Fifty Eight only) inclusive of (i) Asset Back Loan of Rs.1,24,66,178.29 (Rs. One Crore Twenty Four Lakh Sixty Six Thousand One Hundred Seventy Eight Paise Twenty Nine only) as on 02.08.2020, (ii) Term Loan Rs.1,10,86,291.23 (One Lakh Ten Lacs Ninety Six Thousand Nine Hundred Ninety One Paise Twenty Three only) as on 01.08.2020, (iii) Business Plus Loan of Rs.1,66,29,888.76 (One Crore Sixty Six Lacs Twenty Nine Thousand Eight Hundred Eighty Eight Paise Seventy Six only) as on 17.08.2020 with further interest thereon in respect of the advances granted by the Bharat Co-Op. Bank Ltd to them, within the stipulated period of 60 days.

The borrowers/guarantors/mortgagors having failed to repay the entire dues as per said demand notice within the stipulated period of sixty days and pursuant to aforesaid Assignment in favour of ASREC (India) Limited acting as trustee of ASREC-PS-12/2020-21 Trust, the Authorised Officer of ASREC (INDIA) Ltd., in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, took physical possession of the secured assets (common in both the accounts), in respect of properties at Sr. No.1 on 24.03.2023, Sr. No.2 to 3 on 23.02.2023 & Sr. No.4 on 30.08.2023.

1. **Industrial Plot No. FF-22 & 23**, adms.4635 Sq. mtrs. along with RCC Factory Building (G+1), adms.2652.81 Sq. mtrs. built up area consisting of Ground Floor, adms.1906.83 sq. mtrs. Built up Extra height covered with Proflex Roof, adms.577.53 sq. mtrs built up and First Floor adms.168.45 sq. mtrs built up in the "Shendra Five Star Industrial Area", at Shendra MIDC, Near Dhut Hospital, Khumbehad, Dist. Aurangabad – 431 001 (Owned by M/s. Frutech Agro Industries Pvt. Ltd.).

2. **Flat No. A-3**, Adms. 97.827 Sq. mtrs. built up on the Second Floor of "Harmony Heights" at Uttara Nagar, Brijwadi, Aurangabad – 431 001 (Owned by Mr. Ajay Kumar Prusty)

3. **Flat No.01**, adms. 878 Sq. ft. Built up area on Ground Floor of "Anika Apartment" at Uttaranagari, Brijwadi, Aurangabad – 431 001 (Owned by Mr. Ajay Kumar Prusty)

Since the entire dues have not been cleared, Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and Guarantor (s) in particular that the Authorised Officer hereby intends to sell the below mentioned secured property for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment received subsequent to the said notice, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis.

Lot No	Description of the Secured Assets	Reserve Price (Rs. in Lakhs)	EMD (Rs. in Lakh)	Bid Increment (Rs. in Lakh)
1	Industrial Plot No. FF-22 & 23 , adms.4635 Sq. mtrs. along with RCC Factory Building (G+1), adms.2652.81 Sq. mtrs. built up area consisting of Ground Floor, adms.1906.83 sq. mtrs. Built up Extra height covered with Proflex Roof, adms.577.53 sq. mtrs built up and First Floor adms.168.45 sq. mtrs built up in the "Shendra Five Star Industrial Area", at Shendra MIDC, Near Dhut Hospital, Khumbehad, Dist. Aurangabad – 431 001 (Owned by M/s. Frutech Agro Industries Pvt. Ltd.)	367.00	37.00	1,00,000/-
2	Flat No. A-3 , Adms. 97.827 Sq. mtrs. built up on the Second Floor of "Harmony Heights" at Uttara Nagar, Brijwadi, Aurangabad – 431 001 (Owned by Mr. Ajay Kumar Prusty)	26.25	3.00	1,00,000/-
3	Flat No.01 , adms. 878 Sq. ft. Built up area on Ground Floor of "Anika Apartment" at Uttaranagari, Brijwadi, Aurangabad – 431 001 (Owned by Mr. Ajay Kumar Prusty)	40.00	4.00	1,00,000/-

TERMS & CONDITIONS: -

- The E-AUCTION will be HELD ON **12.02.2026** BETWEEN 10.00 A.M. TO 12.00 P.M. WITH UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALE IS CONCLUDED.
- E-auction will be conducted under "online electronic bidding" through ASREC's approved service provider M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED at website: <https://www.bankauctions.com> (web portal of M/s C1 INDIA PRIVATE LIMITED). E-auction tender document containing online e-auction bid form, declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites: www.asrecindia.co.in and www.bankauctions.com. The intending bidder shall hold a valid e-mail address. The contacts of M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya, Mobile: +91 8656682937, Help Line No.: (+91- 124-4302020 / 21 / 22, +91791981124 / 1125 / 1126, Email: gujarat@1india.com, support@bankauctions.com
- Registration of the enlisted bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of bidder on account of network disruptions. To ward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back-up etc.
- The particulars given by Authorised Officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorised Officer shall not be responsible for any error, mis-statement or omission etc. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ sales.
- The property shall not be sold below reserve price and sale is subject to confirmation of ASREC India Ltd, the secured creditor. Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorised Officer of ASREC (INDIA) Ltd., Bldg. No. 2, Unit-201-202 & 200A-200B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 or submit through email to suivkumar@asrecindia.co.in. Last date for Submission of Bid Form is **11.02.2026 upto 4.00 P.M.** The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT /RTGS in the Account No: 009020110001517 of Bank of India, SSI, Andheri Branch, Name of the Account/Name of the Beneficiary: of ASREC -PS 12/ 2020-21 TRUST, IFSC Code: BKID 00000 90.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
- The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorised Officer and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be sold again.
- The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the property or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the property shall be sold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- The sale shall be subject to provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & Security Interest (Enforcement) Rule 2002.
- The interested bidders can inspect the property on 05.02.2026 from 11.00 A.M. to 1.00 P.M. Contact Details: Mr. Sunil Vame - 022 – 69314508, Mr. Vijay Asudani – 022-69314516, Mr. Vishal Anand – 9570882998 may be contacted for any query.
- The Authorised officer reserves absolute right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons therefor.
- The successful bidder would bear the charges/fees payable for GST, registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law.
- The highest bid will be subject to approval of the secured creditor.
- This notice, under Rule 8 (6) of Security Interest (Enforcement) Rule 2002, will also serve as 30 days' notice to the borrowers / guarantors / mortgagors for sale of secured properties under SARFESI Act and Security Interest (Enforcement) Rules on the above-mentioned date if their outstanding dues are not paid in full.

Date: 23.01.2026

Place: Aurangabad

Sd/-
Sunil Vame

Authorized Officer
ASREC (India) Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating title of the following Property, owned by **JOHANN REALTORS AND DEVELOPERS PVT. LTD.**, more particularly described in the Schedule hereunder. Any person having any other claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise in any manner is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within **14 days** from this notice hereof failing which the claim of such person, if any, will be deemed to have been waived/ abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat bearing No. 603 admeasuring **45.55 Sq. Mt.** equivalent to **490Sq. Ft.** (RERA carpet area) and Car Parking Facility for 1 Car on the Ground Floor in the building known as "**Signature Isle**" standing on the Plot No. 109-110, Scheme No.57 of M.C.G.M., now assessed by the Municipal Corporation of Greater Bombay under 'F' Ward bearing F/Ward No.4784 (8-9), 2025 ST No 25P, Opp Indulal D Bhuvra Udyan, situate lying and being at Wadala Sewree Road, Mumbai – 400 031 bearing C.S No. 667 and 668 of Matunga Division.

Dated : 23rd January, 2026

Advocate Harshit Shah

B101, Shanti Niketan, 322, Dr. Babasaheb Ambedkar Rd, Matunga (E), Mumbai 400019. I Email: hshah22@gmail.com

FEDERAL BANK
YOUR PERFECT BANKING PARTNER

LCRD Mumbai Division

Federal Bank Loan Collection & Recovery Department - Mumbai Division, 134, 13th Floor, Joly Maker Chamber II, Nariman Point, Mumbai-400021
Phone : 91-8828226729, E-mail : munclrd@federalbank.in
Website : www.federal.bank.in, CIN : L65191KL1931PLC000368

SALE NOTICE

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY ISSUED UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002, (Hereinafter referred to as Act) R/w SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 (hereinafter referred to as Rules).

Whereas the Authorized Officer of the Federal Bank Limited, under the Act, issued a demand notice dated 22/02/2016, calling upon the borrowers and defaulters, 1) Mr. Venkateshkumar Jaykumar Vasudevan, Sole Proprietor of Upplli Oil Mill and 2) Mr. Jaykumar Vasudevan, both at Flat No. 703, 7th Floor, B Wing, Shankeshwar Pearls, Adharwadi Road, Kolivali, Kalyan (West), District Thane-421301 and also at Upplli Oil Mill, Industrial Unit No. 204, 2nd Floor, Building No. A-8, Kripa Industrial Complex, Village Sonale, Taluka Bhiwandi, District Thane-421302, to repay the amount mentioned in the notice being Rs. 47,47,875/- (Rupees Forty Seven Lakhs Forty Seven Thousand Eight Hundred and Seventy Five Only) together with interest and costs within 60 days from the date of receipt of the said notice.

Whereas the borrower's having failed to repay the amount within the stipulated time, the Authorized Officer on behalf of the Federal Bank Limited has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on 30/01/2018, by issuing a notice to the borrowers and general public and publication thereof in newspapers as contemplated under the said Act and Rules.

The undersigned hereby give notice to the borrowers/defaulters and general public that the Bank has decided to sell on 27.02.2026, the property described herein below on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS" & "WHATEVER THERE IS BASIS" under Rules 8 & 9 of the said Rules for realizing the dues of Rs. 76,49,981.02 (Rupees Seventy Six Lakhs Forty Nine Thousand Nine Hundred Eighty One and Paise Two Only) as on 11/03/2019, (original claim amount as on 11/03/2019, as per Original Application filed before Hon'ble Debts Recovery Tribunal-3, Mumbai, vide O.A. No. 401 of 2019) along with further interest, charges and cost thereon from 12/03/2019, subsequently the bank on 31/03/2020 sold the mortgaged property, that is, "all that part and parcel of the residential Flat No : 703, having an extent of about 469 sq.ft carpet area plus 54 sq.ft. adjoining terrace on the 7th floor in the B Wing of the building known as "Shankeshwar Pearls" constructed on all that pieces and parcel of land (1) at admeasuring measuring about 1160 sq.mtrs. bearing survey no. 8, Hissa No. 1 & (2) admeasuring about 2550 sq.mtrs. bearing Survey No. 8, Hissa No. 2 part totally admeasuring about 3710 sq.mtrs. situated at village Kolivali, Taluka Kalyan, District Thane-421301 and on 31/03/2020 appropriated sale consideration amount of Rs. 29,10,000/- (Rupees Twenty Nine Lakhs and Ten Thousand only) towards outstanding dues of the borrowers under loan account : 13585500003111, with Branch : Dombivli of The Federal Bank Limited and thus the undersigned hereby invites tenders from interested parties for purchasing the property subject to the terms and conditions mentioned hereunder.

"While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the bank till repayment and redeem the secured asset, within the period mentioned above, Please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act 2002, (as amended), the right of redemption of secured asset will be available to you only till the date of publication of notice for publication or inviting tenders from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured asset."

Description of Property

All that piece and parcel of the land having Industrial Unit to an extent of 1455 Sq.Ft. along with all improvement thereon under Unit No. 204, 2nd Floor, of the Building No. A/8, in the "Kripa Industrial Complex" constructed on all that piece and parcel of land admeasuring about 4200 Sq.Mtrs. bearing Survey No. 120, Hissa No. 1, situated at Village Sonale, Taluka Bhiwandi, District Thane-421302, Maharashtra.

Terms and Conditions

- The Reserve price below which the property will not be sold is Rs. 31,10,000/- (Rupees Thirty One Lakhs Ten Thousand Only).
- The property will be sold by e-auction through the Bank's approved service provider M/S E-Procurement Technologies Ltd. - Auction Tiger on 27/02/2026 between 11.30 AM to 1.30 PM under the supervision of the Authorised officer of the Federal Bank Limited.
- E-auction tender document containing e-auction bid form, declaration, general terms and conditions of online auction sale are available in website : <https://federalbank.auctiontiger.net>
- The prospective bidders may avail online training on E-Auction from M/S E-Procurement Technologies Ltd. - Auction Tiger help line no. & email ID : Mr. Ramprasad - Mobile No. : 8000023297 & Email Id - ramprasad@auctiontiger.net / support@auctiontiger.net
- Bids in the prescribed formats given in the Tender Document shall be submitted "online" through the portal <https://federalbank.auctiontiger.net>. Bids submitted otherwise shall not be eligible for consideration.
- The EMD shall be remitted through EFT/NEFT/RTGS to the Federal Bank Account No. 14030051030001, IFSC Code No. FDRL0001403 as mentioned above for Rs. 3,11,00,00/- (Rupees Three Lakhs Eleven Thousand Only) being earnest money deposit (EMD) equivalent to 10% of the Reserve Price of the property, which is refundable if the tender is not accepted.
- The incremental Bid amount will be in the multiple of Rs.5,00,00 (Rupees Five Thousand Only). The successful bidders shall deposit 25% of the bid amount/sale price (less EMD) immediately on acceptance of his tender/offer by the Bank and the balance 75% within 15 days, failing which the entire deposit made by him shall be forfeited without any notice and the properties concerned will be re-sold.
- All other payments shall be made in the form EFT/NEFT/RTGS as mentioned above or DD drawn in favour of The Federal Bank Limited, payable at Mumbai.
- The successful bidders shall bear the entire charges/fees payable for conveyance such as stamp duty, Registration fee etc. as applicable as per law.
- No encumbrance in respect of the property has come to the knowledge and information of the Bank. The Bank will not be held responsible for any charge, lien and encumbrance, property tax or any other dues etc. to the Govt. or anybody in respect of the property under sale. Society charges and the other encumbrances, if any, should be cleared by the purchaser of the property.
- The Authorized Officer has the absolute right to accept or reject the bid/all or any tender including the highest tender or adjourn/postpone the sale without assigning any reason. The decision of the Authorized Officer/Bank shall be final.
- The buyers should satisfy themselves on the title, ownership, and statutory approvals etc., before participation in the auction. The tender shall not be accepted if the bid is below the reserve price.
- The intending purchasers can inspect the property on 13.02.2026 between 2.00 pm and 4.00 pm with prior appointment.
- For further details regarding other conditions of sale, the intending bidder may contact the undersigned.
- The borrowers/guarantors named above shall treat this as notice of thirty days as stipulated in Rule 8(6) read with Rule 9 of the said Rules and pay the secured debt in full to avoid sale of the secured property.

Dated this 22nd day of January 2026 at Mumbai

For The Federal Bank Limited,
Assistant Vice President
(Authorised Officer under SARFAESI Act)



JET FREIGHT LOGISTICS LIMITED

CIN: L63090MH2006PLC161114

Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Ph: +91-22-61043700
Email: ir@jfl.com Website: www.jfl.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH "VC"/ "OAVM"

NOTICE is hereby given that an Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of Jet Freight Logistics Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, February 20, 2026 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual means ("OAVM") to transact the items of business set out in the Notice of EGM which will be circulated to the members for conducting the EGM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("The SEBI Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being the General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 (together "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD/CIR/2021/11 dated January 15, 2021, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD/CIR/2022/62 dated May 13, 2022, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD/2P/CIR/2023/24 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD/CFD-2P/CIR/2023/167 dated October 7, 2023 read with Master Circular No. SEBI/HO/CFD/CFD/2P/CIR/2023/120 dated July 11, 2023 (together "SEBI Circulars").

1. Dispatch of Notice of EGM

In compliance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 01/2025-26 EGM, will be sent through electronic mode only to such members whose email address are registered with their Company/Depository Participants (DP's) and will also be available on the website of the Company at www.jfl.com and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the NSE website at www.nseindia.com respectively. Members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for remote e-voting and joining the EGM will be provided in the Notice of the EGM. In terms of section 108 of the act and rules made thereunder, business to be transacted at the EGM will be transacted through remote e-voting (prior to the EGM) and also e-voting during the EGM. Members participating in the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Act.

2. Manner of Registering/Updating Email Address:

The Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email-addresses with their relevant Depositories through their Depository Participants. Members holding shares in the physical mode are requested to furnish their email-addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited, at investor@bigshareonline.com or to the Company at ir@jfl.com

3. Manner of casting votes through e-voting:

The Company has availed the services from Bigshare Services Private Limited for providing remote e-Voting facility ("remote e-Voting") to all the Members to cast their vote on the Resolutions which are set out in the Notice of EGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting or through e-Voting system during the EGM. The manner of remote e-Voting for the Shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice of EGM.

4. Joining EGM through VC/OAVM:

Members can participate in the ensuing EGM through VC/OAVM as per the instructions mentioned in the notice of the EGM. Members are requested to carefully read the instructions set forth in the Notice and can refer to the steps for remote e-voting/ e-voting as given in the Notice.


For JET FREIGHT LOGISTICS LIMITED

Sd/-

ANMOL ASHVIN PATNI

DATE: JANUARY 23, 2026

PLACE: MUMBAI



पंजाब नॅशनल बँक
Together for the better

एआरएमबी टावर
३रा मजला, पोलीसी प्रगती टावर, प्लॉट सी-१, ब्लॉक-१, वांटे कुर्ला कॉम्प्लेक्स, बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई-४००००५
ई मेल: cs8325@pnb.co.in

शुद्धीपत्र

सदर ही सर्वसाधनां जनतेला कळविण्यात येते की, फरत क्र. ११, ३ रा मजला, मेल्ट अपार्टमेंट सीएचएएएल, दत्तात्रा रोड क्र. २, सॉल्वेज २०२ येथे पारक प्लॉट, गाव काहेरी, बोरिवली, मुंबई-४०००६० येथे स्थित मिळकत वॉर्नोवित डी प्री भूत बॉल (इंग्रजी) आणि नवसक्ति (मराठी) मध्ये प्रकाशित ०६-०१-२०२६ दिनांकित आख्या पृथ्वी जाहीर सूचना मिळकत प्रत्यक्ष व्हरणार आहे असा अनुषंगाने उद्देह करणार आहोत. हे याद्वारे स्पष्ट आणि सुस्पष्ट करण्यात आले आहे की सदर मिळकत सध्या पुनर्विकासासाठी आहे, आणि म्हणूनच ते सध्या प्रत्यक्ष व्हरणार नाही आहे. सदर जाहीर सूचनेच्या सर्व इतर मजकूर, अटी आणि शर्ती अपरिवर्तीत राहिल आणि मिळकत “जे आहे जेथे आहे तशीच” विलेन येईल. ही शुद्धीपत्र आपल्या प्रमाणित साक्षपत्रांनी आणि सार्वजनिक माहितीसाठी जाहीर केला आहे.

दिनांक: २३.०१.२०२६
टिकाण: मुंबई

सही, प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता
पंजाब नॅशनल बँक



FEDERAL BANK
YOUR PERFECT BANKING PARTNER

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग – मुंबई विभाग
दी फेडरल बँक लि., लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट
मुंबई विभाग, १३४, १३ वा मजला, जूली मेकर चॅम्बर क्र. २, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१. ई-मेल: complaint@federalbank.co.in
दूरध्वनी क्र.: ०२२ २२०२२४८/२२०२४८२९
सीआयएन: एल६५११९१केएल३१३पीएलसी०००३६८, वेबसाईट: www.federalbank.com

सिक्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसमेंट) रुस, २००२ च्या ८(६) च्या तरतुदीन्वये जंगम मतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना.

सर्वसामान्य जन्ता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही दी फेडरल बँक लि. (तारण धनको) कडे जंगमाहाण/प्रभातर आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा दी फेडरल बँक लि. (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती (१) श्री. प्रसेनजी मित्रा, श्री. रणजीत मित्रा यांचा मूलगा आणि (२) सौ. संचारी होम चोथरी मित्रा उप संचारी मित्रा, श्री. प्रसेनजी मित्रा यांची पत्नी सांय्याकडून थकीत २७/०८/२०२६ रोजीप्रमाणे रु. ८३,७३,०६८.९५ (रुपये च्याएणी लाख ब्याहार हजार अडसठ आणि एकात्रव पैसे मात्र) सह वसुलीपर्यंत फेडरल बँक लि. यांस थकीत त्वावरील पुढील व्याज, प्रभार आणि परियव्याच्या वसुलीकरिता “जे आहे जेथे आहे”, “जे आहे जसे आहे” आणि “जे काही आहे तेथे आहे” तत्त्वाने २७/०८/२०२६ रोजी विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. ८२,८०,०००/- (रुपये च्याएणी लाख एणी हजार मात्र) राहिल आणि इसार अनमत राखम रु. ८,८२,०००/- (रुपये आठ लाख अठ्ठावीस हजार मात्र) राहिल.

तारण मिळकतीचे वर्णन
पोडबंदर गाव, ठाणे तालुका, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्याच्या विनय नगर, आरएनए काशिमिरा रोडच्या पुढे, मिरा रोड पूर्व, ठाणे – ४०११०७ येथे स्थित फरत क्र. ७०२, ३ए-विंग, ७वा मजला, आणि पारिक्वपार ४५३ की. फू., जेपी नांथ अँट्रीच्या अशी जात इमारत, स. क्र. २४, हिस्सा क्र. ३ आणि अन्यचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह मिळकतीला जोडलेल्या सार्वजनिक सोयी/सुविधा आणि हक्कांमधील हक्क, सीमावद्दता पूर्वः बांधकामांपरत इमारत, पश्चिमः विनय नगर रोड, उत्तरः आरारीस इमारत आणि दक्षिणः अपनारघ फेज II.

विक्रीच्या तपसवीतवार अटी आणि शर्तीकरिता कृपया दी फेडरल बँक लि. की वेबसाईट म्हणजेच <https://www.federalbank.co.in/web/guest/tender-notices> मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

दी फेडरल बँक लि. करिता
राजेशकुमार पी
सहाय्यक उपाध्यक्ष
दिवानं: २२/०१/२०२६

(सफर्सी अँट अन्वये प्राधिकृत अधिकारी)



टाटा कॅपिटल लिमिटेड
टाँवर-ए, ११वा मजला, पेनिंगुला विझनेस पार्क, गणपतवाय कदम मार्ग, लोअर पंजल, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०१३

शाखेचा पत्ता: ११वा मजला, टाँवर-ए, ११वा मजला, पेनिंगुला विझनेस पार्क, गणपतवाय कदम मार्ग, लोअर पंजल, मुंबई-४०० ०१३

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना
(सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसमेंट) रुल २००२ च्या नियम ८(६) सहवाचता नियम ९(१) अन्वये)

सिक्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंस्टेरेट (एफकोसमेंट) रुस, २००२ च्या रुल ८ (६) सहवाचता रुल ९ (१) च्या तरतुकाच्या तरतुदीअन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

कर्ज करणारा कर्. टीसीएफएलए०६३२००००११५१४५१८: फाराड झियाउद्दीन मर्चंट

सदर कळविण्यात येते की, टाटा कॅपिटल लि. (टीसीएल) ही एक नॉन बँकिंग फायनांस कंपनी आणि कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींच्या अंतर्गत स्थापित आहे आणि जिचे नोंदीगृहीत कार्यालय आहे पेनिंगुला विझनेस पार्क, टाँवर ए, ११वा मजला, गणपतवाय कदम मार्ग, लोअर पंजल, मुंबई-४०००१३ आणि मुंबईसाठी इतर टिकाणकीं मुंबई (शाखा). कार्यालय की दिनांक २४.११.२०२३ रोजीच्या आदेशाद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकारण (एनसीएल) मुंबई ने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ सजवाचता कलम ६६ आणि इतर प्रयोग्य तरतुदींच्या अंतर्गत हस्तांतर क म्हणून टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (“टीसीएफएलसी”) आणि टाटा व्हिसेन्टेक कॅपिटल लिमिटेड (“टीसीएल”) आणि हस्तांतरित म्हणून टाटा कॅपिटल लिमिटेड (“टीसीएल”) दरम्यान व्यवस्थेची योजना (“सदर योजना”) रितसर मंजूर केली आहे. त्यामुसार टीसीएफएएल आणि टीसीएल (हस्तांतरक (संस्थांक) सह हमी ०१.१२.२०२४ पासून सर्व मिळकती, मत्ता, हक्क, लाभ, हिस्सेबंध, ड्युटीज, दायित्व, कंत्राट, कर, सिक्युरिटीज इ. सह एकत्रित चालू कंपनी म्हणून टीसीएल सह एकत्र झाली आहे. सदर आदेश आणि योजनांना अनुसरून त्यासंदर्भातील सर्व धक्काची आणि टीसीएल द्वारे निष्पादित सर्व सुविधा दस्तावेज कर्जदार कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे आणि त्यामुळे टीसीएल ही त्यामुनगर (कर्जदार/सहकर्जदार) यांचेकडून त्याचा दावा करण्यासाठी हक्कदार बनली आहे.

याद्वारे सर्वसाधारण जन्ता आणि विशेषतः खालील कर्जदार/सह-कर्जदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही टाटा कॅपिटल लिमिटेड (तारण धनको) (टीसीएल) कडे गहाण आहे, जिचा कब्जा टाटा कॅपिटल लिमिटेड (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती “जे आहे जेथे आहे तत्त्वा” आणि “जे आहे जसे आहे आणि जे काही आहे तेथे आहे आणि तिच्या अवलंब तत्त्वा” २० फेब्रुवारी, २०२६ रोजी विकण्यात येणार आहे. ज्याअर्थी, तारण मत्तांची विक्री तारण कर्जाच्या वसुलीकरिता करण्यात येणार आहे आणि त्याअर्थी तेथे कर्जदार आणि सह-कर्जदार/हमीदार म्हणजेच (१) फाराड झियाउद्दीन मर्चंट; (२) कटोरेन सिझर्स – द्वारा तिचे प्रोग्रा. फाराड झियाउद्दीन मर्चंट, (३) मेघर्ट सिझर्स – द्वारा तिचे भागीदार फाराड झियाउद्दीन मर्चंट, (४) शकील ए. मर्चंट, (५) मोहम्मद नबी शकील मर्चंट, (६) मोहम्मद सिझिज वरसई, द्वारा तिचे भागीदार फाराड झियाउद्दीन मर्चंट, (७) सनजिव मर्चंट, (८) मलिका झियाउद्दीन मर्चंट सगळ्यांचा पत्ता : पार क्र. ७५१/ए, मर्चंट कॉलनी, गावची नगर-२, शांती नगर रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२, हा शुध्दा पत्ता: फरत क्र. ५०३, बी-विंग, कोहिरू को-ऑफ. रुक. सोसायटी लि., इंद्र दर्शन क्रॉस रोड, मिडन नगर जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. हा शुध्दा पत्ता: पार क्र. १४५५/ए, मर्चंट कॉलनी, गावची नगर, अवलिया मस्जिद जवळ, भिवंडी, ठाणे-४२१३०२. हा शुध्दा पत्ता: फरत क्र. ७०६/ए, कोहिरू को-ऑफ. रुक. सोसायटी लि., इंद्र दर्शन क्रॉस रोड, मिडन नगर जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. हा शुध्दा पत्ता: १४५५, गावची नगर, गुलनगर नगर, मर्चंट सिझिज, नायामन-२, भिवंडी, ठाणे-४२१३०२ बांधकडून कर्. टीसीएफएलए०६३२००००११५१४५१८ पारक कर्ज खात्याद्वारे १७ जानेवारी, २०२६ रोजीस रु. २,७८,७८,६८९/- (रुपये दोन कोटी अठ्ठ्याहजार लाख अठ्ठ्याहजार सह सहाशे एकाशेएणी मात्र) – कलम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, कोणत्याही प्रकारे पुढे व्हालले तरी विक्री/व्हॉल्ट केलेली नाही तर सदर मिळकत टीसीएल द्वारे तिचे शाखा कार्यालय १५ वा मजला, टाँवर ए, पेनिंगुला विझनेस पार्क, गणपतवाय कदम मार्ग, लोअर पंजल, मुंबई-४०००१३ येथे सदर २० फेब्रुवारी, २०२६ रोजी दु. २.०० वा ई-लिलावाद्वारे सरद मिळकत विकण्यात येईल.

इसर डिमांड ड्राफ्टसह मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोबंद ई-लिलाव बोली सदर १९ फेब्रुवारी, २०२६ रोजी साय. ५.०० वा. पर्यंत टाटा कॅपिटल लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे स्वीकारण्या येतील.

तारण मत्तांचे वर्णन

कंत्राळा प्रकार	राखीव किंमत (रु.)	इसारा रक्कम एम्पझी (रु.)
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा नोंदणीतील गाव ओशिवरा, तालुका अंधेरीच्या सी.टी.एफ. क्र. १ (भाग), सखे रु. ४९ (भाग) धाक प्लॉटसवित सिंग ए. सी आणि दुकाने, इंद्र दर्शन क्रॉस रोड, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे स्थित सैत मोआप्रति ११५० की. फू. (सुर विटअप) कोहिरू –1 को अपाट्रिटव्ह हार्मसिज सोसायटी लि. अशा जात इमारतीच्या “बी” विंग मधील व्याज मजकरीवरील फरत क्र. ५०३ चे सर्व ते भाग आणि विभाग	रु. २,२२,०६,०००/- (रुपये दोन कोटी बारासह लाख सह हजार मात्र)	रु. २१,६०,६००/- (रुपये बावीस हजार सहसहशे मात्र)

अन्यदीक

विक्रीकरिता ठेवण्यात येणाऱ्या मिळकतीचे वर्णन परिशिष्टाप्रमाणे आहे, वकील नमूद प्रमाणे तारण मतेमधे आणि आत इतलेल्या जंगम वस्तू/पगती सामान लिलाव विक्री सूचनेमध्ये विशेषतः विवर्णित असल्याशिवाय तारण मतेसह विक्रीकरिता उपलब्ध नसेल. जर वर उद्देह केल्याप्रमाणे देय रक्कम, व्याज आणि परियव्य (विक्रीच्या किमतीसमोरचे) प्राधिकृत अधिकाऱ्यांकद्वारे भागण केली किंवा त्याच्या खातीसाठी अशा तारण कर्जाची रक्कम, व्याज आणि परियव्य तारण केले आहे याचा पुरावा दिल्यास विक्री बाबतेली सुध्दा जाईल. विक्रीच्या ठिकाणा सर्वासाधारण जनतेला व्यक्तीसः त्यांच्या निवृत्ता सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. ह्या विक्रीची संबंधित विकण्यात असलेला कोणताही अधिकारी वा इतर व्यक्ती या अग्रिम तारणत मिळकत विक्रीमधे संवाद वा संवाद करण्याचा प्रत्यक्ष करण्याकरिता थेट वा अप्रत्यक्ष संभाषण घेऊ शकणार नाही. वकील सफर्सी अँक्ट, २००२ मधील वित्त नियम/अटींच्या अधीन असेल. ई-लिलाव प्रत्येकी १० मिनिटांच्या अयपद वित्तासह २०० फेब्रुवारी, २०२६ रोजी दु. २.०० वा. ते ३.०० वा. दरम्यान पोलीस बोलती वा मुंबई येथे देत “टाटा कॅपिटल लिमिटेड” च्या नाव दिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात इतर रुमेकह पंरिपुन उपलब्ध. मिळकतीचे निर्दिष्ट ९ फेब्रुवारी, २०२६ रोजी स. ११.०० ते सारा. ५.०० दरम्यान करत येईल.

टीप: ड्युक्कत कोलोनार टाटा कॅपिटल लिमिटेड, मोबाईल क्र. +९१ ८६९१००५२३८/ प्राधिकृत अधिकारी श्री. हरगडड सिंग भोगाल, ई-मेल आयडी: Haranagad.Bhogal@tatacapital.com आणि मोबाईल क्र. +९१-८२९१०१०८३४ यांना संपर्क करू शकतात.

विक्रीच्या तपसवीतवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारण धनकोची वेबसाईट म्हणजेच <http://www.tatacapital.com/content/dam/tata-capital/pdf/publication/tcfsl/3rd-e-Auction-List-Notice-NewsPaper-Publication-Faraz-Zlauddin-Merchant-TUCLA0632000011594518.pdf> मध्ये दिलेली लिंक पाहवी.

टिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
दिनांक : २३.०१.२०२६

सही/ – प्राधिकृत अधिकारी,
टाटा कॅपिटल लिमिटेड

फॉर्म क्रमांक आयएनसी. २६
(कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ मधील नियम ३० अन्वये)

कंपनीचे नोंदीगृहीत कार्यालय एका रजिस्ट्रारद्वारे रजिस्ट्रार बंदल करणानावात वसुतवात प्रसिद्ध करावयाची जाहिलत

केंद्रीय सरकापुढे, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या उपकलम (४) बाबत तसेच कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम १३ च्या उपनियम (४) मधील खंड (अ) बाबत

आणि

मीडिया मॉडिक्स व्हर्ल्डवाइड लिमिटेड (सीआयएन : एल ३२१०० एएएए १९८५ पीएलसी. ०३६५१८) ज्याचे नोंदीगृहीत कार्यालय ए / ३०८, डिन्टॅरी विझनेस पार्क सीएफएएस लिमिटेड, ए. के. रोड, संगम सिनेमा समोर, कोहिरू स्टॉल चवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र (भारत) येथे


...अनंतर कर्जा

सामान्य जनतेस याद्वारे जाहीर सूचना देण्यात येते की, अर्जदार कंपनी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ (४) अन्वये (ज्याचे अधिकार क्षेत्रिय संचालकांकडे सोपविण्यात आले आहेत) केंद्रीय सरकारकडे अर्ज सादर करण्याचा प्रस्ताव करीत आहे. दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विशेष ठरावानुसार, अर्जदार कंपनीच्या मेमोर्डम ऑफ असोसिएशनमध्ये बदल करण्याची पुट्टी मिळविण्यासाठी हा अर्ज करण्यात येणार असून, त्याद्वारे अर्जदार कंपनीचे नोंदीगृहीत कार्यालय “**महाराष्ट्र राज्य**” येथून “**हरियाणा राज्य**” येथे स्थलांतरित करण्याचा उद्देश आहे.

अर्जदार कंपनीच्या नोंदीगृहीत कार्यालयामधील प्रस्तावित बदलामुळे ज्यांचा हितसंबंध प्रभावित होण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही व्यक्तीने या जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून चौदा (१४) दिवसांच्या आत, एम्पसीए २१ पोटरी (www.mca.gov.in) वर मुंबयप्रकार तक्रार अर्ज भरण किंवा आपली हरकत नोंदवून, अथवा आपल्या हितसंबंधाचे स्वरूप व विविधांती कारणे नमूद करणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह नोंदीगृहीत प्लालाद्वारे खालील पत्त्यावर क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एल्होस्ट इमारत, पांचवा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथे आपली हरकत पाठवावी, तसेच त्याची एक प्रत अर्जदार कंपनीच्या नोंदीगृहीत कार्यालयाच्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावी :- ए / ३०८, डिन्टॅरी विझनेस पार्क सीएफएएस लिमिटेड, एके रोड, संगम सिनेमा समोर, कोहिरू हॉटेल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र.

मीडिया मॉडिक्स व्हर्ल्डवाइड लिमिटेडकरिता
सही/ –
संदीप जयराव
पूर्णवेळ संचालक तथा मुख्य वित्त अधिकारी
टीआयएन : ०५३००४६०

सीएफएएस असेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड
मीडियामॉडिक्स व्हर्ल्डवाइड लिमिटेड
सर्व्हेर क्र. ८३५/१५, एच. बी. हावे, मकाना, अहमदाबाद-४८००१९, गुजरात.
कार्यिष्ट कार्यालय : १ ला मजला, बॅंकेव्हिज हाऊस, रॉयट रोड, मुंबई-४००००८.
ईमेल : sapna.desai@cfmcar.in, arnold.pinto@cfmcar
सर्व्हेर : ०२२-४००५४२८२/८८७९८२०२५०/८८५६५१३९६३



thoughtful regeneration
CIN: U67100GJ2015PTC083994

जोडपत्र – IV – ए
(नियम ८ (६) च्या तरतुदी पहा)
स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना
सिक्युरिटाइझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंस्टेरेट एफकोसमेंट)रुस, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता प्रत्यक्ष विक्री सूचना.

सर्वसाधारण जन्ता आणि विशेषतः कर्जदार, गणपतवाट आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण कर्जाकडे गहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा हा पारवर्तीत को-ऑप. बँक लि., कोलपूर, तारण धनकोच्या मारफा सीएफएएस असेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (सीएफएएसआरसी इट-१०२ पीसीएल)कडे ठेवून प्रत्यक्ष तिच्या क्षमतेस कार्यात) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती (१) अनंद निरयाम तांबे (कर्जदार/ गणपतवाट) (२) सैरा साळकाराम तांबे (हमीदार), (३) विठ्ठल रामधरु सावंत (हमीदार) (मरत) यांचे कार्यावरील सारक ए) सल्ला विठ्ठल सावंत (पत्नी), बी) वसुवती विठ्ठल सावंत (मुलगी), सी) प्रिया विठ्ठल सावंत (मुलगी) सगळ्यांक तारण धनकोची कर्जाची धक्कावळी. वसुलीपर्यंत पुढील व्याज, परियव्य, इतर संचोसह ३१ डिसेंबर, २०२४ रोजीस रु. ८०,३८,८१९.८६ (रुपये दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठशे पैसे अडसठ मात्र) मत्ता च्या वसुलीकरिता ०५ मार्च, २०२६ रोजी “जे आहे जेथे आहे तत्त्वा”, “जे आहे जसे आहे तत्त्वा”, “जे काही आहे तेथे आहे तत्त्वा” आणि “विना अवलंब तत्त्वा” जाहीर लिलावात विकण्यात येणार आहेत.

तारण मिळकतीचे वर्णन:

तारण कर्ज:	३१ डिसेंबर, २०२५ रोजीस रु. ८०,३८,८१९.८६ (रुपये एेरी लाख अडतीस हजार आठशे अकरा आणि तेथे अडसठ मात्र)								
कर्जाचा प्रकार	प्रत्यक्ष कब्जा								
राखीव किंमत	रु. ५४,७०,०००/- (रुपये एकावण लाख मात्र)								
इतर	राखीव किमतीच्या १०% म्हणजेच रु. ५,१०,०००/- (रुपये पाच लाख दहा हजार मात्र)								
इतर जमा करण्यासाठी खाते तपसवित	मंडळाचे नाव सिक्युरिटाइआरसी इट-१०२	खाते क्र.	००२८११०१०००००९९	बँकेचे नाव	यूनियन बँक ऑफ इंडिया	शाखा	अंधेरी	आयएफएससी कोड	UBIN0600287

निर्दिष्टणाची निविदा आणि वेळ

ई – लिलावचा पत्ता, वेळ आणि टिकाण:

मोदी सादर करण्यासाठी अंतिम तारीख आणि वेळ

संपर्क:

ईमेल:

सही – प्राधिकृत अधिकारी
सीएफएएस असेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड
(सीएफएएसआरसी इट-१०२ चे टूट्टी म्हणून तिच्या क्षमतेस कार्यात)



JET FREIGHT
THE WAVE OF RELIABILITY & PERFORMANCE

जेट फ्रेट लॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन : एल६३०००एएएए २००६पीएसी१९१११४

नॉंद. कार्यालय : सी/७०६, प्रसन्न प्लाझा, होली फॅमिली चर्च समोर, चकापती, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९९. फोन : +९१-२२-६१०४३८७००.

ईमेल : ir@jfl.com वेबसाईट : www.jfl.com

“व्हीसी”/“ओव्हीएम्” मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना”

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, जेट फ्रेट लॉजिस्टिक लिमिटेड (“कंपनी”) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (“ईजीएम”) शुक्रवार, २ सुंदलूर, रु. सेबी/एचओ/सीएफडी/११:३० वाजता (भा.प्र.वे.) मादर सर्फुलर कर. २०२३/४ दिनांक ११/३० वाजता/सीआयएन ए/ २०२३/१० दिनांक ११ जुलै २०२३ सह वाचित कार्पोरट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (“एम्पसी”) सोबत वाचलेले ८ प्रपिन, २०२० दिनांकित जनरल सर्फुलर कर. १४/२०२०, जनरल सर्फुलर कर. १७/२०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि या संदर्भात जारी केलेले त्यानंतरचे परिपत्रक, नवीनतम म्हणजे १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ (एकत्रित “एम्पसी परिपत्रक”) आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआईआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२३, सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी२/सीआईआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२३, सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआईआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ संपर्क परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-१पीओडी-२/पी/सीआईआर/२०२३/१६७ दिनांक ७ अक्टूबर, २०२३ (एकत्रित “सेबी परिपत्रक”) सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ (“कायदा”), सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (“सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स”) च्या तरतुदींचे पालन करून लिहडिओ कॉन्फर्मिंग (“व्हीसी”)/इतर ऑडिओ-व्हिड्युअल माध्यमे (“ओव्हीएम्”) मार्फत एजीएमच्या सूचनेतीत कामकाज करण्यासाठी आयोजित केली जाणार आहे.

१. ईजीएमची सूचना पाठवणे वरील एम्पसी परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकांचे पालन करणऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल-पत्ते नोंदणी/अपवेट करण्याची विनंती केली जाते. फिजिकल मोडमध्ये शेअर फंडात येत कंपनी/डिपॉझिटरी पॉर्टफोलियो (डीपी) कडे नोंदीगृहीत आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवर www.jfl.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि आरए एनएसई वेबसाईट www.nseindia.com दिखील उपलब्ध असतील. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएम्स सुविधेद्वारे ईजीएममध्ये सहभागी होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ईजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना ईजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या जातील. अधिनियमाच्या कलम १०८ व त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांच्या बाबतीत ईजीएममध्ये करावयाचे कामकाज रिमोट ई-व्होटिंग मार्फत (रिमोट ई-व्होटिंग”) प्रत्यक्ष होईल. ईजीएममध्ये नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक पाहिली जातील. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएम्द्वारे आगामी ईजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक पाहिल्या आणि सूचनेमध्ये दिलेल्या रिमोट ई-व्होटिंग ई-व्होटिंगच्या स्ट्रेप्सचा संदर्भ घेऊ शकतात.

२. ईमेल पत्ता नोंदणी/अपवेट करण्याची पद्धत : डीपॉरिअलाउन्ड मोडमध्ये शेअर धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल-पत्ते नोंदणी/अपवेट करण्याची विनंती केली जाते. फिजिकल मोडमध्ये शेअर फंडात येत कंपनी/डिपॉझिटरी पॉर्टफोलियो (डीपी) कडे नोंदीगृहीत आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवर www.jfl.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि आरए एनएसई वेबसाईट www.nseindia.com दिखील उपलब्ध असतील. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएम् सुविधेद्वारे ईजीएममध्ये सहभागी होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ईजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना ईजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या जातील. अधिनियमाच्या कलम १०८ व त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांच्या बाबतीत ईजीएममध्ये करावयाचे कामकाज रिमोट ई-व्होटिंग मार्फत (रिमोट ई-व्होटिंग”) प्रत्यक्ष होईल. ईजीएममध्ये नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक पाहिली जातील. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएम्द्वारे आगामी ईजीएममध्ये सहभागी होऊ शक